


उह न.२	
११०६३	२०१३
३	६०



Building No. :- 05
Flat No. :- 502
Carpet Area :- 62.27 Sq. Mtrs.
Market Value :-
Actual Value :- 2578500
Stamp Duty :-
Ward No. :-
Village :- KATRAP




AGREEMENT FOR SALE

THIS ARTICLE OF AGREEMENT made at KATRAP Taluka Ambarnath, Dist Thane; on this 17 day of DEC 2013.

BETWEEN



M/S. DEEP LAXMI DEVELOPERS a Partnership Firm Through its Partner SHRI. PIYUSH R. PATEL Aged 31 Years, Occupation having office at :- Shop No. 2, Gaytri Pooja Apartment, Gandhi Chowk Kulgaon Badlapur (E) Tal-Ambarnath Dist- Thane PAN CARD NO. AAHFD 4099 H hereinafter called and referred to as the Promoters/ Builders (which expression shall unless it be repugnant to the context or meaning thereof and include the partners or partner for the time being of the said firm, the survivor of them and their heirs, executors and administrators of the last survivor and their / his or her assigns of the One Part.

AND

MR. PRAKASH BHIKAJI PATIL / MRS. PRIYANKA PRAKASH PATIL Aged 52 / 50 Years, Residing at:- C-50, RAVIDARSHAN CHS. LTD, VIDYALAYA MARG, ARUNODAY NAGAR, MULUND (E), MUMBAI- 400 081. PAN NO. AEBPP1046A / ADMPP5920H Hereinafter referred to as "the FLAT PURCHASER" (Which expression shall unless the context does not so admit includes his/ her/ their heirs, executors, administrators and assigns) of the OTHER PART.

WHEREAS :

M/s. Deep Laxmi Developers Through Partner 1) Manohar Kanhu Mhaskar 2) Shri. Vikas Ragnath Gupte 3) Shri. Kantibhai Mavji Patel 4) Shri. Mohan H. Patel are actual owner of property bearing Survey No. 43 . Hissa. No. 2 (Part) Admeasuring Area OH-46R-0P Asst. 8-56 situated at Village KATRAP Tal- Ambarnath Dist- Thane within local limit of Kulgaon Badlapur Municipal Council (hereinafter referred as "said land")

AND WHEREAS the said owner purchase the said property by Sale Deed on dtd. 31/10/2012 from 1) Shri. Shriram Haribhau Raut 2) Shri. Jaywant Shriram Raut 3) Shri. Mohan Shriram Raut. The said Sale Deed was duly registered of Sub- Registrar Ulhasnagar -2 bearing No. 11371/2012 & simultaneously as per the mutation entry no. 2950 the name of M/s. Deep Laxmi Developers Through Partner 1) Manohar Kanhu Mhaskar 2) Shri. Vikas Ragnath Gupte 3) Shri. Kantibhai Mavji Patel 4) Shri. Mohan H. Patel was mutated as owner on 7/12 extract of the said land.

Patil


[Handwritten signature]



उह न.२
०९३
६०

AND WHEREAS the said was also converted into non-agricultural
used by order dated 17/05/2013 bearing no. Mahsul/K-10
14/N.A.P./S.R.72/2013 granted by office of Collector Office, Thane
for land bearing Survey No. 43/ 2 (Part) . Area Admeasuring 440
Sq.Mtrs Situated at Village KATRAP, Tal. Ambernath, Dist.Thane.

AND WHEREAS after loading T.D.R. upon said land the Builders
Promoter have got construction permission from Kulgaon- Badli
Municipal Council, on dt.28/02/2013 bearing no.Javak No. KBNP/EP
12-1336-41 & Unique No. 41. And thus, revised permission
for construction of building for Stilt, Basement, Ground
with floors for residential as per plan.




AND WHEREAS the promoters have appointed the professional
supervision of the Architect M/s. Urban Designer to work out on
said buildings.

AND WHEREAS by virtue of the above said agreements and Power
Attorney, the Promoters have the sole, absolute right to sell the flats
prospective Purchasers on ownership basis, according to the provisions
of the Maharashtra Ownership of flats Act.

AND WHEREAS the promoters have offered for sale of Flats in
said building that is now under construction to prospective buyers.

AND WHEREAS the Purchaser on getting knowledge that
various flats under constructions in said building are offered for
expressed his/ her desire to Purchase and or acquire on Ownership
Flat No. 502 on FIFTH floor, Building No. "5" building known
as " MANOHAR SHREEJI NIRVANA " which is to have a
carpet area is admeasuring area of 62.27 Sq. mtrs. Carpet (that
Premises Open Terrace and cornice / sun breaker / loft and
includes if any)



AND WHEREAS the price and/ or consideration of the said
is agreed to be Rs. 2578500/- (Twenty Five Lacs Seventy Eight
Thousand Five Hundred Only).

The Purchaser further reads and confirms that the consideration
fixed is lump sum and is not calculated on the basis of the area
would be made available to the purchaser.

Signature
Date



17/12/2013

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : मह. दु.नि. उल्हासनगर
2

दस्ता क्रमांक : 14063/2013

नोदणी :

Regn:63m

गावाचे नाव : 1) कात्रप

(1) विनेद्याचा प्रकार	करारनामा
(2) मोबदला	2578500
(3) बाजारभाव/भाडेपट्ट्याच्या बाबतिले पट्ट्याकार अकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे	2166000
(4) भू-मापन, पोटोहिस्सा व धरकमांक (अन्वयान)	1) पालिकेचे नाव: कुळगांव-वदलापूरडतर वर्गन : इतर माहिती: मौजे कात्रप, मु.नं. 41/2 व 43/2 पैकी क्षेत्र 4600.00 चौ.मी. यावरील मनोहर श्रीजी निर्वाणा, वि. नं. 5, पाचके-बिबना, नदतिका क्र. 502, क्षेत्र 62.27 चौ.मी. कारपेट ((Survey Number : 41/2 व 43/2 पैकी ;))
(5) क्षेत्रफळ	1) 62.27 चौ.मीटर
(6) अकारणी किंवा जुडी देण्यात अनेक नैका	
(7) दस्तऐवज करून देणा-या/निहून देणा-या पत्रकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा अदालत अन्वयान, प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-मे. दीप लक्ष्मी डेव्हलपर्स तर्फे मागीदार श्री. पियुष आर. पटेल वय:-30; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: गायत्री पुजा अपार्टमेंट, ब्लॉक नं:-, रोड नं: प्रन्वतरी हॉस्पिटल जवळ, गांधी चौक कुळगांव वदलापूर पूर्व., महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:- 421503 पॅन नं:-AAHFD4099H
(8) दस्तऐवज करून घेणा-या पत्रकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा अदालत अन्वयान, प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-श्री. प्रकाश भिकाजी पाटील वय:-52; पत्ता:-प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: रवि दर्शन सोसायटी, ब्लॉक नं: सी - 50, रोड नं: विद्यालय मार्ग, अरुणोदय नगर, मुमुंड पूर्व., पिन कोड:-400081 पॅन नं:-AEBPP1046A 2): नाव:-श्री. श्रियंका प्रकाश पाटील वय:-50; पत्ता:-प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव: रवि दर्शन सोसायटी, ब्लॉक नं: सी - 50, रोड नं: विद्यालय मार्ग, अरुणोदय नगर, मुमुंड पूर्व., पिन कोड:-400081 पॅन नं:-ADMPP5920H
(9) दस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	17/12/2013
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	17/12/2013
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	14063/2013
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	128930
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	25790
(14) श्रेण	



KRTHAN
मह. दुय्यम निबंधक वर्ग - २
उल्हासनगर - २

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला नमुदणी:-

मुद्रांक शुल्क अकारताना निवडलेला अनुच्छेद :-

(i) within the limits of any Municipal Corporation or any Cantonment area annexed to it.

iSarla v1.3.0

ATTESTED BY ME


MRS. SHARADA UTTAM PUNJARI
ADVOCATE & NOTARY (Govt. of India)
Regn. No. 6513
11 & 12, Saya Sai Plaza, Plot No. 5,
Sector-11, New Panvel (E) 410205,
Dist. Raigad.

उह न.२	
११०६९	२०९३
२०	६०

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO

ALL THAT piece or parcel of N.A. land situate and lying and being at Survey No.43 , Hissa. No. 2 (Part) Admeasuring Area 64.46R-OP Asst. 8-56 situated at Village KATRAP Tal- Ambarnath Dist. Thane within local limit of Kulgaon Badlapur Municipal Council. Bounded as follows:-

EAST : 43
WEST : 43/1
SOUTH : 43
NORTH : 43/2



THE SECONND SCHEDULE ABOVE REFERRED TO



ALL THAT piece or parcel of N.A. land situate and lying and being at Flat No. 502 on FIFTH floor, Building No. "5" building known as " MANOHAR SHREEJI NIRVANA " which is to have total carpet area is admeasuring area of 62.27 Sq. Mtrs. Carpet (the said Premises Open Terrace and cornice / sun breaker / loft and otala includes if any) Situated at Villlage KATRAP Tal- Ambarnath Dist. Thane Local Limits of Kulgaon Badlapur Municipal Council.

-THE THIRD SCHEDULE ABOVE REFFERED TO :-

Proportionate common area and facilities area of immediate landing area abutting the main door after landing on the said floor prorata right along with all flat/ shop purchasers of the premises in the said property in limited common area i.e. to say staircase landing entrance hall Terrace, Compound lobbies passage.



उ.ह.न.२	
१४०६७	२०१३
१३	६०




Handwritten signature

Handwritten signature

Perfil

उ.ह.न.२
 98089 2093
 ४० ६०

 कुळगाव बदलापूर नगरपरिषद
 (नियम क्र. १.१.१ (पहारापू प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६९ चे कलम ४५ व ४९ आणि
 पहारापू नगर परिषद नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १८१ अन्वये)

बांधकाम परवाना

कोणी धो दिणवडशी देवई वे भागिदार श्री.मनोहर के.गुहकर व इतर तीन धो वि.एम.बेघ.बास्तुगित्यका
 कोष नं.२ मधीली पूजा,बदलापूर पूर्व,गाधीचौक...बदलापूर, 421503

निर्णय - बांधकाम परवाना मंजुरी मंजुरी देणेबाबत / सुधारित मंजुरी
 अं.क्र. -- 213011900035 अं.क्र.दि. -- 19/01/2013



बांधकाम परवाना मंजुरी मंजुरी देणेबाबत, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम
 पहारापू नगर परिषद व नगररचना अधिनियम १९६९ चे कलम ४५/४९ अन्वये विकास कार्य बांधकामाची बांधकाम परवाना
 दिनांक 19/01/2013 रोजी केलेल्या अर्जांत अनुमतेत या खालील दिलेल्या भागा व अटीत अर्जात प्राप्त
 बांधकामाचा बांधकाम नकाशावर त्यांनी द्यावितेलेल्या बांधकामाचा व मूळ अर्जात देण्यात येणाऱ्या बांधकाम मती व बांधकाम
 अधिनियम १९६९ चे कलम ४५ नुसार ही बांधकाम परवानगी BPA/00152/2012-13 बांधकामाची देणे व अर्जा

बांधकामाच्या जागेचे वर्णन

सि.नं. - 41/2 व 43/2 नं.
 मालकी - कायब
 भूखंड क्र. -
 शहर - बदलापूर
 जागेचे क्षेत्रफळ - 4500-00 चौ.मी. + 3600-00 चौ.मी. वी.डी.अ.अ.सं.नं. 3205/00 चौ.मी. (2254.25) चौ.मी. निवडित क्षेत्र
 मालकी मालकी मिळत / बेसमेत / मळ - सान समज
 भवन स्थान / वाणिज्य / औद्योगिक / शैक्षणिक / हॉस्पिटल / रवाखाना /
 गट्टे भिती / गट्टे / मोठाचढी औद्योगिक
 भाग / अटीवर

1. नकाशात दाखविल्या परमाणे बांधकामाचा फक्त राहणे / वाणिज्य / आवागिक / शैक्षणिक / _____ कार्यसाठी उपयोज करावा
2. नगरी जमीन कमात नयादा अधिनियम 1976 नधील तरतुदी पन्नाचे जागा बाधीत होत असल्यात त्याची सदरची जबाबदारी आपलेवर राहिल.
3. जागेतून किवा जागे जवळून अतिदाय विपुतवाहिली जात असल्यात बांधकाम करण्यापूर्वी तबधित आल्याकडून ना हरकत दाखला घेतला पाहिजे.
4. जागा मज्जमान किवा रेल्वे मार्गात तन्मुख व लागतू किवा जवळ असल्यात तबधित आल्याकडून बांधकाम करण्यापूर्वी ना हरकत दाखला घेतला पाहिजे.
5. बांधकामाकडे किवा इमारतीकडे जाण्या देण्याच्या मार्गाची जबाबदारी तपूर्णणे आपलेकडे राहिल बांधकाम परवानगी नियोजित रच्या पन्नाणे दिले असल्यातत त्या रत्त्याचे काम नगरपरिषदेच्या सोबीपन्नाणे व प्राधान्यतेपन्नाणे फेले जाईत तसा रस्ता होई वाढते इमारतीकडे जाण्या देण्याच्या मार्गाची जबाबदारी तपूर्णणे आपलेकडे राहिल.
6. जागात जुने भोंडेकर असल्यात त्याच्या बाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक मंडळर यामध्ये काही वाट असल्यात किवा निर्माण झाल्यात त्याचे निवारण मानकाने करणे आवश्यक राहिल व त्याबाबतीत नगरपरिषद जबाबदार राहणार नाही.



उ ह न. २
 १४०९५ २०१३
 ६०

कुलमवि बदलापूर नगरपरिषद
 (विधिम नं २११ (पहारापूर पाठशाला व नगर रचना अधिनियम १९९९ चे कलम २९ व ६९ अन्वि
 पहारापूर नगर परिषद नगर पंचायती अन्वि औद्योगिक नगरी अधिनियम १९९५ चे कलम १८१ अन्वये)

बांधकाम परवानगी



७. विदर जागेवरील बांधकामाचा तैमतिक विधायक होत असल्यास तो इकाईयत परवानगी विधायक वळवू अथवा वद करू नये.
८. नगर परिषद व नगर पंचायती अन्वि अधिनियम दिन्वि अधिनियम सदा बांधकाम परवानगी रद करणेत येईल.
९. मजूर नकारानुसार बांधकाम न करणे तसेच विकृत निगमाधीनानुसार आवश्यक त्या परवानगांचा व देण बांधकामाशिवाय बांधकामाशिवाय बांधकामाचा बांधकाम मिळण्याकरिता नगरपरिषदेवर जबाबदारी राहिली आहे.
१०. बांधकामाचा बांधकामासाठी नगरपरिषद तशी घेणार नाही.
११. बांधकाम करणयाबाबतचा पुढील परवानगी असेल तर ती वाढी रद झाला असे समजावे.
 १२. बांधकाम करणयाचा बांधकाम विधायक होणेकरिता नगरपरिषदेच्या मदताने जोडणेसाठी पत्रक्या स्वबन्धाचा नगर बांधकाम
१३. बांधकामासाठी व बांधकामाचा बांधकामाची बांधकाम करणयासाठी नगरपरिषदेच्या मदताने जोडणेसाठी पत्रक्या स्वबन्धाचा नगर बांधकाम
१४. भूखंडातमधील रचना परवानगाबाबतच्या मदताने त्या काळातील बांधकाम मिळणार नाही.
१५. मजूर नकारानुसार बांधकाम न करणे तसेच विकृत निगम निगमाधीनानुसार आवश्यक त्या परवानगांचा व देण बांधकाम / बांधकाम करणे महाराष्ट्र पाठशाला व नगरपरिषद अधिनियम १९६६ च कलम ५२ अन्वये बांधकाम करणे आहे त्यासाठी जाहीरित जागत ३ र्थे रद व रु ५०००/- रद होऊ शकतो.
१६. इमारतीच्या भोक्क्या आकारात कच्चा कुडीची व्यवस्था करावी.
१७. मजूर नकारानुसार जागेवर पारम पत्रक्या परवानगी करण / दिनांक आणि इतर माहिती तिहून पत्रक्या त्याचा.
१८. कुलमुबाबतचा पत्र धारक / भाडेकरू / माळेधारक / मुळ मालक यांच्यात काही वाद निर्माण झाल्यास त्याची सोडणे जबाबदारी नगरपरिषदेच्या बांधकाम विधायक राहिली.
१९. स्टिल्टची कमाळ उंची २.४ मी. असावी व ती घड्याळून घुली असावी व ती कोणत्याही परिस्थितीत घड्याळी नसावी.
२०. विधायकित जागेवरील बांधकाम करताना आय एन १३९२०-१९९३ भूकलरोधक आर सी सी डीझाईननुसार घड्याळी विधायकित आहतोपत्ताने नोदणीकृत इमारतीवर बांधकाम करत घेणे आवश्यक असून त्याचे टॅक्सी घड्याळ निर्वाचित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जेदार/विधायकित घड्याळ पत्रक्या करणे राहिल.
२१. अग्निशमन अधिका-यांचा ना-हरकत दाखला घेणे आपणावर पत्रक्या करणे राहिल.
२२. मोफा कायदयानुसार मा.सुधिम कोर्ट निर्णयानुसार स्टिल्ट विकृत घेणार नाही.
२३. स्टटिका विकृताने मोफा कायदयानुसार कापट क्षेत्रावर दिन्वि करणयात घड्याळी.
२४. बांधकाम परवानगी घेतल्याशिवाय तेथे राहिलास बांधकाम संपूर्ण इमारत अनाधिकृत ठरवून घाघरी टॅक्सीस घड्याळी आकारणयात येईल.
२५. भविषयात रस्ता रुडीकरणाने पुढील सामासिक अंतराची गरज भासल्यास झिरो गाजूनवर रस्तारुडीकरण करणयात येईल.
२६. स्टट स.क. स भाधेराने इन्वि सेरीटिक तसेच महाराष्ट्र खाजगी घने (संपादन) अधिनियम १९७५ च कलम २२ अ व ६ च्या तरतुदी त्याम् झाल्यास स्टटची बांधकाम परवानगी रद समजणयात येईल.
२७. मोफा कायदयानुसार सुधारीत बांधकाम परवानगी घेताना इमारतीमध्ये राहणारे स्टटिकाधारक किन्वा सेनाघटी बांधकाम ना-हरकत दाखला आवश्यक राहिल.



उह नं. २
११०८९ २०१३
०६ ६०

कुळगाव वदनापूर नगरपरिषद




(नियम क्र. ९.१.१ (महाराष्ट्र प्रादेशिक व नगर स्वचा अधिनियम १९६९ चे कलम २५ व २६ अन्वये)
महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १८१ अन्वये)

बांधकाम परवानगा

नगरपरिषदेकडे पाठविणे आवश्यक समितेस

45. बांधकाम चालू करण्या पूर्वी (7) दिवस आधी नगरपरिषद कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
46. ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमिनी व्यतिरिक्त जमिनीदार बांधकाम नगर पंचायत नगर परिषद येथे देत नाही.
47. बांधकामाची सोयतच्या मजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटी प्रमाणे करत घेऊन बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केलेल्या बाबतचे प्रमाणानुसार नगरपरिषद सॉलर कॅम्प्याची बाबे त्यानंतरचे जोड्यावरील बांधकाम करावे.
48. भूखंडाचे क्षेत्र क्षेत्री मोकळ्या सोडण्याच्या जागेत वदत कर तसे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम नसे.
49. बांधकामाच्या मालकी प्रकारचा कर्णधार पुढे परवानगी घेण्याकरिताच कर तसे त्या केल्याचे अर्जात नगरपरिषद येथे नगरपरिषद रद्द झाली असे स्पष्टपणे दाखवून देईल.
50. बांधकामाच्या सुरक्षिततेची हमी (मदुरातल सेप्टी) जाबाबदारी सवभागी जाणवतच वास्तुशिल्पकाराच्या स्वतःच्या विचारत यावेच समितेस
51. बांधकाम पूर्णतेचा दाखला / बांधकामावरील घेतल्या शिवाय दुरुवतांचा बांधकाम कर तसे त्यासाठी जागेत बांधकाम पुणे झाले आहे त्याचा जागेत वास्तुशिल्पकार व स्वतःच्या विचारत जागेत दिलेल मजूर कर तसे (5 प्रतीत) इतर आवश्यक कागद उपलब्ध सॉलर कॅम्प्यात यावे
52. बांधकाम चालू करण्या पूर्वी नगर भूखंडा अधिकाारी / भूमी अभियंतेस घालवत व जागेची आकृती नगरपरिषद येथे याची आणि तसा दाखला नगरपरिषदेकडे सॉलर केल्या सॉलर बांधकाम म मजूर कर तसे
53. नकाशात दाखविलेल्या माळ्याच्या संख्येमध्ये व नियोजनानुषंगे घुंटेनकातमोरिषास वदत कर तसे
54. नवीन इमारतीत मजूर नकाशा प्रमाणे सेप्टीक टँक पाहिजे व सॉलर आधीच बांधकाम उघडण्या नगरपरिषद नलिकेत स्वच्छतेने नगरपरिषद अभियंता याचे परवानगीने जाडणे आवश्यक तसेच, सेप्टीक टँक बांधकाम विषयाच्या पाण्याच्या टाकीपासून 50 फूट अंतरावर असणे आवश्यक आहे.
55. साड्याण्याचे व पागोळ्याचे पाणी नगरपरिषदेच्या मठारीत स्वच्छतेने नगरपरिषद अभियंता याचे परवानगीने सोडणे लागेल साड्याण्याच्या बाबतीत आरोग्य खात्याचे प्रजागावर असल्याशिवाय बांधकामाच्या बाबत परवानगी घ्यावे
56. बांधकामाचे मटेरीयेल रस्त्यावर टाकण्याचे झाल्यास बांधकाम घट्याची परवानगी घेणे आवश्यक आहे त्याकरिता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (व दड इतल्यास त्या रकमेसोबत) भरील लागेल
57. बांधकामाच्या वेळी निरुपयोगी जात (मटेरीयेल) नगरपरिषदे सामेल त्या शिवाय स्वच्छतेने घालून द्यावे व इ.६०की एफून दहा झाडे लागून त्याची जागातला केरी पाहिजे तसेच सध्या अस्तित्वात असलेले झाडे परवानगी घेणे बंधनकारक आहे.
59. कामगार विभागाने निर्गमित केलेल्या नियम/ परिषदक / घडविलेले आदेश याचा अंमल मालक / नियमन घेतून पूर्तता करणे बंधनकारक रहिले
60. 1000 चौ.मी.वरील भूखंडात तैसमिक पाचसाठी पाण्याचा बांधकामासाठी स्वॉटर हॉव्हस्टींग (Rain Water)



उं ह न.२
 २०९५ २०१३
 २१० ६०




सुबहाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 (विधवा क. १. १. १ (महाराष्ट्र शासितिक व शपथ एवम अधिनियम १९६६ के कलम ४५ व ६९ आणि
 मृतकानु कवर परिषद शपथ संवावली आणि शौचौगिक नगरी अधिनियम १९६५ के कलम १८९ अन्वये)

बाधकाम परवाना

शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 (विधवा क. १. १. १ (महाराष्ट्र शासितिक व शपथ एवम अधिनियम १९६६ के कलम ४५ व ६९ आणि
 मृतकानु कवर परिषद शपथ संवावली आणि शौचौगिक नगरी अधिनियम १९६५ के कलम १८९ अन्वये)

शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 (विधवा क. १. १. १ (महाराष्ट्र शासितिक व शपथ एवम अधिनियम १९६६ के कलम ४५ व ६९ आणि
 मृतकानु कवर परिषद शपथ संवावली आणि शौचौगिक नगरी अधिनियम १९६५ के कलम १८९ अन्वये)

शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 (विधवा क. १. १. १ (महाराष्ट्र शासितिक व शपथ एवम अधिनियम १९६६ के कलम ४५ व ६९ आणि
 मृतकानु कवर परिषद शपथ संवावली आणि शौचौगिक नगरी अधिनियम १९६५ के कलम १८९ अन्वये)



मुबहाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 सुबहाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर


शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 BPA/00152/2012-1
 26/02/2013

शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर

- १. ...
- २. ...
- ३. ...
- ४. ...




शुद्धाण्ड बरदाण्ड मण्डलपरिसर
 Ulhasnagar



TYPICAL FLOOR PLAN

(I.e. First, Second, Third, Fourth, Fifth, Sixth & Seventh Floor plan)
SCALE = 1:100 BLDG. NO. - 5



SECTION OF SEPTIC TANK

